मी दहशतवादी आहे का?'

५०० पोलिसांनी गराडा घातल्याचं सांगत सुषमा अंधारेंचा संताप

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आज जळगावातील मुक्ताईनगर याठिकाणी पण पोलिसांनी सुषमा त्यामुळे जळगावातील राजकीय सभास्थळी जाण्यासाठी सुषमा अंधारे गाडीत बसल्या असता जवळपास ५०० त्यांना अडवलं आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी स्वतः केला

आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सभास्थळी जाण्यासाठी गाडीत बसले आहे. मात्र,

मला परवानगी समजलं नाही. सुषमा अंधारे आहे. जवळपास म्हणाल्या, 'मला ताब्यात

पाचशे पोलिसांनी मला गराडा घेतलंय की नाही, हेही मला घातला आहे. माझ्याविरोधात अजुन माहीत नाही. नेमकी दबावतंत्रांचा वापर वापर केला परिस्थिती काय आहे? हेही मला जात आहे. गुलाबराव पाटील सांगितलं नाही. पोलिसांनी मला

of Murari Mohan Choudhary in the book

of M/S Reliance Industries Limited has

have been lost / misplaced / destroye

and the advertiser has /have applied tid

the company for the issue of duplicat

share certificate(s) in lieu thereof an

person (s) who has claim(s) with the

company's registrar and transfer agent

viz Kfin Technologies Private Limited

selenium Tower B, Plot no- 31 & 32

Gachibowli Financial District Nanakramguda

Felangana, Hyderabad - 500032 within 1

days form the date of this notice falling which

the company will proceed to issue dublicate

share certificate (s) in the respect of th

Place: Mumbai Murari Mohan Choudhar

जाहीर सूचना

मूचना याद्वारे माझे अशील **१. श्री. प्रकाश बाबुलाल**

सूचना वाह्यर मोझ असाल **१. आ. प्रकाश बाजुला**ल सो**लंकी २. श्रीम. दुर्गा प्रकाश सोलंकी** यांच्या वती देण्यात येते की, ते फ्लॅट क्र. ३०२, तिसरा मजला

सागर कॉम्प्लेक्स बिल्डींग क्र. २ को-ऑप. हा

सो. लि., सेक्टर ए२, जेसल पार्क, भाईंदर (पूर् तालूका व जिल्हा ठाणे ४०१ १०५ मालमत्ता १. श्री

अनिल राधाकिशन मोरारका २. श्रीम. नमित

अनिल मोरारका यांच्याकडून खारेदी करण्यास इच्छुव आहेत. जर कोणाही व्यक्तीस वरील सदर फ्लॅट जाग

खरेदी करण्याच्या संबंधात कोणतेही दावे वा आक्षे

असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, प्रभार, कोणत्याः

प्रकारचे कायदेशीर वारसाहक, भेट, न्यास, वारस

ताबा, भाडेकरार, गहाण, धारणाधिकार वा कोणतेह

पूर्व वरील फ्लॅटचे मालक वा अन्य काही असल्या

ऱ्यांनी संबंधित पुरावे यांच्यासह अधोहस्ताक्षरित यांन

सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ७ दिवसांच्य

आत मला सचित करावे अन्यथा माझे अशील फ्लॉ

खारेदी करण्याकरिता प्रक्रिया करतील व कोणतेही दावे

काही असल्यास त्यानंतर गहित धरले जाणार नाहीत

दि. ०५.११.२०२२ वकील, उच्च न्यायालय, मुंबई

कार्यालय क्र. २३, १ ला मजला, सन शाइ हाइट्स, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा (पूर्व)

चना याद्वारे माझे अशील यांच्या वतीने देण्यात येते की ो. संजय एन. भोईते हे फ्लॅट क्र. बी/१५, तळ मजला

बिल्डींग श्री भवानी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिन्

टेड म्हणून ज्ञात, राजमाता नगर, आचोळे क्रांस रोड, गाव -आचोळे, नालासोपारा (पूर्व), तालूका वसई, जिल्हा पालघ ४०१ २०९ येथील जमिन धारक सर्व्हें क्र. ८६/१, ८६/२

८७/१, ८७/२, ८७/३, ८७/५ (भाग) व नवीन सर्वेष्ठे झ १२४, १२५, क्षेत्रफळ मोजमापित ५७.६३ चौ. मीटर (बिल् अप) क्षेत्रफळ घारक मालमत्तेचे मालक आहेत व पुन:विक्रीच

करार धारक दस्तावेज क्र. वसई-३ ५५९८/२००३ अंतर्ग

व पुनःविक्री करार दि. २९.०८.२००३ अंतर्गत श्री संजय एन. भोईते यांनी सदर फ्लॅट सुदेश एम. शर्मा, सुदेर

एम. शर्मा यांच्याकडून खारेदी केला होता व सदर फ्लॅ

ो. विकी कन्स्टक्शन यांच्याकडन विक्रीच्या करार अंतर्ग त. १५.०६.१९८८ अंतर्गत खोरदी केला होता, सदर फ्लॅ मूळ शेअर् प्रमाणपत्र धारक शेअर प्रमाणपत्र क्र. १६, विभिः

ह. २२६ ते २३० धारक करार घर साफ करताना गहाळ झाले

मी सदर संबंधात आचोळे पोलीस स्टेशन येथे गहाळ अहवा

क्र. २७२०५–२०२२ अंतर्गत दि. ०४.११.२०२२ रोर्ज तक्रार दाखल केली आहे.

तक्रारे पहास स्वर फ्लॉट संबंधात कोणाही व्यक्तीस कोणतेही दावे वा आक्षेप असल्यास तसेच काही दावे असल्यास त्यांनी याद्वारे सदर प्रसिद्धीच्या तारखेणासून्

१४ दिवसांच्या आत माझे वकील यांच्या कार्यालयामध

वरील निर्देशित पत्त्यावर वकील कार्यालय येथे सूचित कर

दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पू)

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, माझे

अशील नावे श्री. स्वप्नील सुनिल चोपडे हे सदर

फ्लॅट विक्रम नरनदास ठकर यांच्याकडन करार

मार्फत मालमत्तेचा तपशील फ्लॅट जागा क्रे. ए/५

२ रा मजला, मोजमापित एकूण क्षेत्रफळ अंदाजे

४५४ चौ. फूट (चटई), ए विंग, सोसायटी श्री

पंतनगर महावीर सीएचएसएल म्हणून ज्ञात, गौरी

शंकर वाडी, पंत नगर, घाटकोपर ४०० ०७५ येथील

प्लॉट धारक जमिन सीटीएस क्र. ५६६५. सर्व्हे क्र

२१९ (भाग), २१९(३), २१९(२पी) व २१९

(४पी), अंतिम प्लॉट ३०७, गाव घाटकोपर किरोळ

तालका कर्ला. जिल्हा मंबई उपनगर धारक सोसायर्ट नोंदणीकरण क्र. बीओएम/डब्ल्यूएन/एचएसजी/

(टीसी)/९६४-१९८६ दि. २२.०८.१९८६ धारक

सदर मालमत्ता श्रीम. रांजणबेन विरेंद्र शाह यांच्य

नावे आहे व दि. ०२.०१.१९८५ रोजी त्यांनी सदर

फ्लॅट मे. दामजी) शामजी ॲन्ड सन्स यांच्याकडन

अनोंदणीकत करार मार्फत दि. ०७.०६.१९८९ रोजें

खारेदी केली होती व १. श्री. विक्रम नरनदास ठक्कर

२. श्री. नरनदास लालजी ठक्कर यांनी सदर फ्लॅट श्रीम

रांजणबेन विरेंद्र शाह यांच्याकडून करार मार्फत खरेदी

केले होते ते अनोंदणीकृत होते. **१. श्री. नरनदा**स

लालजी ठक्कर यांचा मृत्यु दि. २७.१२.१९९६

रोजी झाला व २. श्रीम. भानुमती नरनदास ठक्कर

यांचा मृत्यू दि. २०.०७.२०१७ रोजी झाला त्यांच्या

मागे १. श्री. विक्रम नरनदास ठक्कर (मुलगा)

२. श्री. कुलीन नरनदास ठक्कर (मुलगा) है केवळ

१. श्री. विक्रम नरनदास ठक्कर यांनी सदर फ्लॅट श्री

कुलीन नरनदास ठक्कर यांच्याकडून रिलीज करार

मार्फत सिरीयल क्र. केआरएल-१/१८२६६/२०२३

दि. ०६.१०.२०२२ अंतर्गत उप निबंधक कुर्ला शहर

यांच्या कार्यालयामध्ये नोंदणीकृत केले होते. फ्लॅट

क. ए-५ चे शेअर प्रमाणपत्र व त्यांचे सभासद प्रम

ाणपत्र क्र. १ धारक शेअर्स १ ते ५ विक्रम नरनदार

जर कोणाही व्यक्तीस सदर वरील संदर्भित मालमत्त

वा भागाच्या संबंधात कोणतेही दस्तावेज व

कोणाही व्यक्तीस कोणतेही दावे असल्यास तसेच

विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, देखभाल

सविधाधिकार. ताबा. भाडेकरार. वहिवाट. उप

वहिवाट, धारणाधिकार, परवाना, तारणगहाण

हकांचे हस्तांतरण वा लाभार्थी हक यांच्यासः

कोणत्याही टस्ट. कोणतेही भेट करार. मखत्यारपत्र

गहाण वा कोणतेही अन्य दावे वरील सदर मालम

त्तेच्या संबंधात असल्यास मालमत्तेचे हक यांच्य

दाव्यांकरिता कपया त्यांनी त्यांचे आक्षेप सदर

सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत

दोखल करावे. सदर आक्षेप लेखी स्वरूपात खालील

४०१, गजानन कमर्शिअल कॉम्प्लेक्स, ग्लोबल बिझीनेस सेंटरच्या वर, सिडको बस स्टॉपजवळ

(वकील आदित्य एच. गाडे)

उच्च न्यायालय, मुंबई

ठाणे पश्चिम ४०० ६०१

ए. जी. असोसिएटस

मालमत्तेची खारेदी करत आहेत.

न्नायदेशीर वारस आहे.

ठक्कर यांच्या नावे आहेत

पत्त्यावर पाठवावे

श्री. अवनीश कुमार तिवारी

(वकील उच्च न्यायालय)

श्री. संजय एन. भोईते

। । लुका वसई, जिल्हा पालघर

काऊन्टरसाईन

दि. ०५.११.२०२२

जि. पालघर – ४०१२०९.

आर. एल. मिश्रा

Date: 05/11/2022

Name(s) of the

shareholder(S)

माझ्यासोबत एवढं सूडाचं राजकारण SHARE CERTIFICATE Notice is hereby given that the share certificate no (s) 62193978, 67080169 अद्याप

or 54 shares bearing distinctive no(s 2184689021 - 2184689038 690986071 6909860753, standing in the name (s

PUBLIC NOTICE Notice is hereby given that I Mr. Rajendra Vinayak Rav residing at Room No. 4, Kishan Chawl, Ambawadi, P. P. Road Behind Sona Udyog, Andheri (E), Mumbai - 400 069 I Mr Raiendra Vinavak Raval had made Agreement for Ownership Right for the said Room Agreement Dated 29/10/2023 executed between Mr Rajendra Madhukar Naik with M Rajendra Vinayak Raval, So as per the Agreement I am the onl Owner of the said Room, If anyone having any objections/clai right in the said room of whatsoever nature should notify the sam in writing with supporting documents in respect of their respective claim to the above mention addresses within 14 days from the date of publication. If any claim is not received within the stipulated period, the same shall not be considered or entertaine and will be considered to be waived off.

Place : Mumbai Date : 05/11/2022 Mr. Rajendra Vinayak Raval

IND-AGIV)))

IND-AGIV COMMERCE LTD Business Centre, Laxmi Nagar, off Ghatkopa

-Andheri Link Road, Ghatkopar- (East), Mumbai- 400075.Tel:- 25003492/93. Email: info@agivavit.com Web: www.agivavit.con CIN: L32100MH1986PLC039004

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulatio

29 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 we wish you inform that a meeting of the Board of Directors is scheduled to be held or Monday, 14th November, 2022 at 04:00 p.m IST., inter alia, to consider for approval amongst other matters, the Un-audited Standalone and Consolidated Financia Results of the Company for the 2nd quarte and half year ended on 30th September, 2022. By Order of the Board For IND- Agiv Commerce Ltd

Place: - Mumba Date: - 04/11/2022

सार्वजनिक सूचना

Lalit Chouha

श्रि ब्रिज किशोर, हे एव्हरशाईन हेलिओ सहकारी गहनिर्मा संस्था लिमिटेड चे सदस्य आहेत, पत्ता फ्लॅट क्रमांक 601 EMP 74 च्या 6व्या मजल्यावर, "ए" विंग बिल्डिंग क्रमांक 4 एव्हरशाईन हेलिओ सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड एव्हरशाईन मिलेनियम पॅराडाईज, ठाकूर व्हिलेज, कांदिवली पूर्व, मुंबई 400101 येथे स्थित आहे आणि सोसायटीच्या इमारतीतील फ्लॅट क्रमांक 601, EMP 74 च्या 6व्या मजल्यावर "ए" विंग बिल्डिंग क्रमांक 4, एव्हरशाईन हेलिओ सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, एव्हरशाईन मिलेनियम पॅराडाईज ठाकूर व्हिलेज, कांदिवली पूर्व, मुंबई 400101 चे मालक आहेत त्यांचे तारीख 11 जुलै 2015 रोजी निधन झाले

सोसायटी सार्वजनिक सूचना (Public Notice) याद्वारे सदस्याच्या वारसांकडून किंवा इतर दावेदारनकडून दावे किंवा हरकती (लिखित स्वरूपात) मृत सदस्याचे समभागांचे आणि मलकिहक्काचे हस्तांतरणास आक्षेप आसत्यास ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांचा कालावधी दरम्यान, त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्यांच्या/ आक्षेपांच्या समर्थनार्थ योग्य कागदपत्रे आणि इतर पुरावे सादर कारावी. सदर कालावधीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास.सोसायटी,सोसायटी उपविधी (bve Laws) नुसार मृत सदस्याच्या मालमत्तेचा हस्तांतर करण्यास स्वतंत्र

सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची (bye Laws) प्रत वारस/ दावेदार/ आक्षेपघेणार्यांच्या तपासणीसाठी सोसायटीच्या कार्यालयात, सोसायटीचे सचिव याँचाकडे सकाळी ९.०० वा. ते रात्री ८.०० वा. नोटीसची मुदत

संपण्याच्या तारखेपर्यंत पाहावे. आमंत्रित करते ठिकाण : मुंबई एव्हरशाईन हेलिओ दिनांक: 5 नोव्हें. 2022 सहकारी गृहनिर्माण संस्था लि च्या वतीने सचिव

जाहीर सूचना

श्री. जितेंद्र दयाभाई अजमेरा, कमला आशिष बिल्डींग क्र. ४ को ऑप. हा. सो. लि. चे सभासव त्यांचा पत्ता महावीर नगर, कांदिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०६७ येथील सोसायटीच्या बिल्डींगम धील ७ व्या मजल्यावरील फ्लंट क्र. ७०४ चे संयक्त मालक (३३,३३%) आहेत. त्यांचा मत्य दि. १६.०६.२०१५ रोजी कोणतेही नामनिर्देशन करता झाला होता.

त्यामुळे, श्रीम. गीता जितेंद्र अजमेरा यांनी सोसायटीकडे वरील संदर्भित ७ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ७०४ त्यांच्या नावे मयत यांचे शेअर्मचे हस्तांतरण करण्याकरिता सोसायटीस अर्ज केल

आम्ही यादारे सोसायटीच्या भांडवल / मालमत्ते धील मयत सभासदांच्या सदर शेअर्स व हितसंबंध यांचे हस्तांतरण करण्याकरिता दावे वा आक्षे दावेदार/ आक्षेपकर्ता वा आक्षेपकर्ता यांच्याकडून सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्य कालावधीच्या आत मागवीत[े] आहेत व सद दस्तावेज व अन्य पुरावे यांची प्रत व सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील मयत सभासदांच्य शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण करण्याकरित त्यांचे दावे/ आक्षेप मागवीत आहेत. जर वरील विहित कालावधीच्या आत कोणतेही दावे /आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी सदर सोसायटीच कायद्याअंतर्गत प्रदानित सदर शेअर्स भांडवल मालमत्तेमधील मयत सभासद यांचे सदर शेअर्स व हितसंबंध यांचे हस्तांतरण करण्यास मुक्त असेल दावे / आक्षेप, काही असल्यास ते सोसायटीस स्विकत झाल्यास सोसायटीच्या भांडवल मालमत्तेमधील सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधां हस्तांतरण करण्यास सोसायटीच्या कायद्याअंतर्गत

प्रदानित स्वरूपात रह करण्यात येतील.

श्रीम. स्नेहा एस. देसाई (वकील) दुकान क्र. ४, विक्टोरिया सी.एच.एस.एल

विस्ता. मथुरदास रोड, कांदिवली (प), मुंबई ईमेल : snehansudesai18@gmail

मो. ९०२२१६१६२० दि. ०५.११.२०२२

सभास्थळी जाण्यास मज्जाव

केलाय, हे खरं आहे. पण

मज्जाव का केलाय? याचं नेमकं

कारण काय आहे, हेही मला

कळालं नाही. आपल्या अटकेचं

कारण विचारणं, हा आपला

अधिकार आहे. पण मला ते

कारण कळालं नाही. माझा दोष

काय आहे? हेही मला सांगण्यात

आलं नाही. महिला पोलिसही

तैनात करण्यात आल्या आहेत.

सर्व बाजुने मी नजरकैदेत आहे.

मी काय दहशतवादी आहे

का? किंवा मी गुंड आहे का?'

असे सवालही सुषमा अंधारेंनी

विचारले आहेत.

PUBLIC NOTICE

arayanan Bhagvathy Lakshmi had purchased Fla o B-22 2nd Floor Takshila building no 24 CHS Ltd. of

Mahakali caves road, Andheri East, Mumbai -40009 and were Joint owners in respect of the said Flat No. B 22. Whereas Smt. Narayanan Bhagvathy Lakshm expired on 14-05-2005 and thereafter Mr. Sundara Narayanan become sole owner of the said flat no. B-22 reas **Mr. Sundaram Narayanan** expired on 01-04 tat Bengaluru Karnataka leaving behind him his 018 at Bengaluru Karnataka leaving benind nim aughter **Mrs. Saroja Ravi Shankar** being nomi and Sole legal heir, and the Said Mrs. Saroja Rav Shankar had applied to housing society for transfer of share certificate of flat no.B-22 as per bye laws an share certificate on at No.22 as per bye laws air, accordingly share certificate no.8 bearing distinctive no 36 to 40 of takshila building no.24 CHS Ltd. has beer transferred in name of Mrs. Saroja Ravi Shankar. Mrs. Saroja Ravi Shankar has agreed to sell the said Flat No.B-22 Takshila building no.24 CHS Ltd to m Client Mr.Abrahamraj Swamy and Mrs.Vijaya Kumar Swamy, free from all encumbrances. Any person, banks or any financial institution having any right, title, interest claim or demand of any nature whatsoever in respect o the said flat No.B-22, are hereby requested to intimate to me as their counsel about any claim, with sufficier proof within 14 days from this notice, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and the claims if any, shall be deemed t have been given up or waived. Sandeep Duber Date: 05/11/2022 Advocate, High Court, Mumba Shop no.2, pancharatna society, Indira nagar, jogeshwari east, Mumbai-60.

इंडियन बैक



खार शाखा: वासू स्मृती, प्लॉट क्र. ३८३ ए, १३ वा रस्ता खार (पश्चिम), मुंबई ४०० ०५२, महाराष्ट्र दूर. क्र. (०२२) २६०४१९७६ ई-मेल : khar@indianbank.co.in

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत **इंडियन बँक** यांच्या प्राधिकृत अधिकारी यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०० व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत नियम ३ सहवाचन प्राप्त अधिकारान्वये कर्जदार श्री. किशोर भुराराम चौंधरी यांनी सदर मागणी सूचनेमध्ये निर्देशित एकत्रित रक्कमेचे प्रदान रु. ८८,६४,६५२/- (रु. अट्टयाऐंशी लाखा चौंसष्ट हजार सहाशे बावन्न मात्र) य रक्कमेचे प्रदान सदर सूचनेच्या स्विकृती तारखोपासून ६० दिवसांच्या आत करण्याकरिता मागणी सूचन दि. २६.०८.२०२२ रोजी जारी केली होती.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनते देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरित यांनी नियम ८) सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत सहवाचन त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. ०१ नोव्हेंबर, २०२ रोजी ताबा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहा करू नये व असे कोणतेही व्यवहार हे इंडियन बँक यांच्या प्रभारांतर्गत रु. ८८,६४,६५२/ (रु. अट्टयाऐंशी लाखा चौंसष्ट हजार सहाशे बावन्न मात्र) व त्यावरील व्याज यांच्यासह मागप सूचनेच्या तारखोपासून रकमेच्या अधीन असतील

कोयद्याचे अनुच्छेद[े]९३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभू मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे विवरण

पलॅट क्र. ७, ३ रा मजला, ज्युपीटर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., वीर घाणेकर मार्ग. विले पार्ले (पू), मुंबई ४०० ०५७, महाराष्ट्र. मोजमापित चटई क्षेत्रफळ ४२८ चौ. फूट सीमा : उत्तरेस : खुला दक्षिण : लिफ्ट, पूर्व : खुला, पश्चिम : शिड्या.

प्राधिकृत अधिकारी इंडियन बँककरिता ठिकाण : मुंबई

यूनियन बैंक 🕼 Union Bank

क्षेत्रीय कार्यालय, मुंबई ठाणे : धनलक्ष्मी इण्डस्ट्रीयल इस्टेट, १ला मजला नवनीत मोटर्स जवळ, ठाणे (पश्चिम)-४००६०१

भाडेतत्त्वावर जागा पाहिजे

युनियन बँक ऑफ इंडियाला चांगले बांधकाम असलेल्या इमारतीमध्ये १४०० चौरस . +१०%) चटई क्षेत्रफळ तळमजल्यावर व्यावसायिक परिसराची आवश्यकता आहे परिसर वांगणी येथे असलेल्या मेन रोडवर प्राइम कॉमर्शियल/आवासीय भागात पर्याप्त पार्किं गसह असला पाहिजे. अधिक तपशीलां साठी कृपया बँके च्या www.unionbankofindia.co.in/ई-प्रॉकूरमेंट पोर्टल tenders.gov.in/ किंव आमच्या कार्यालयाला भेट द्या. विहित नमुन्याते **बोली सादर करण्याची अंतिम तारीख** २१.११.२०२२ दपारी २.३० वा. पर्यंत आहे. वर नमूद केलेल्या पत्त्यावर तांत्रिक बोली २१.११.२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता उघडल्या जातील.

कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याच अधिकार बँकेने राखून ठेवला आहे

प्रादेशिक प्रमुख

ग्रद्वारे नोटीस देण्यात आली आहे की मेसर्स सीवुड्स इस्टेट लिमिटेडच्या पुस्तकांमध्ये श्री ऑकार सिंग ठाकुर आणि

श्रीमती सुरिंद्र ठाकुर यांच्या नावावर नमुद केलेले शेअर प्रमाणपत्र हरवलें/गहाळ झाले आहे आणि जाहिरातदारा-कंपनीकडे अर्ज केला आहे. त्याऐवजी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी. Names of shareholders: 1) Onkar Singh Thakur 2) Surindra Thaku

Certificate No. 1654

Folio No. 00001/22/0801 Number of Shares - 100

Distinctive nos. 13501 to 13600

या समभागांवर दावा(दावे) असलेल्या कोणत्याही व्यक्तीने (ते) कंपनीच्या रजिस्ट्रारकडे आणि ट्रान्सफर एजंट्र उदा बिगुशेअर सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड, कार्यालय क. S6-2, Pinnacle Business Park, 6th Mahakali Caves road, Andheri East, Mumbai – 400093, Tel: 022-62638200 या नोटीसच्या तारखेपासून 15 टेक्सांच्या आत. कंपनी या तारीखः 05/11/2022 एसडी/ ठिकाण : नवी मुंबई अंड प्रशांत पी चट्टाए

Shop No. 2, KRISHNA TOWER CHS LTD., Plot No. 8, Sector:25, Juinagar Navi Mumbai, 400 705

न्यु त्रिमुर्ती एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) (नोंदणी क्रमांक: एम.यू.एम./एस.आर.ए./एच.एस.जी./(टी.सी.)/ १२१७८/ २०१२) इमारत क्र.४/अ/ब, नित्यानंद नगर, घाटकोपर (प.), मुंबई- ४०००८६.

नोटीस

संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीत सदिनका क्रमांक. १४०९, बी - विंग धारण करणाऱ्या श्री होरीलाल बाब (बध) पटवा, यांचे दिनांक ०७/११/२०१६ रोजी निधन झाले त्यांनी नामनिर्दशन केलेले नाही संस्थ या नोटिशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंध मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागवण्यात ये आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासन १४ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतींच्या पृष्ट् आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य परावे सादर करावेत. जर वर नमद केलेल्या मदतीत कोणाही व्यक्तीकडन हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाहीत तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील.ज अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्योलयात सचिव यांच्याकडे दपार ०४.०० वा. ते संध्याकाळी ०७.०० वा. पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासन नोटीशीची मदत संपण्याच्या तारखेपर्यं

उपलब्ध राहील. क्र. मयत सभासदाचे नावे मदनिका क्रमांक निधन दिनांक . श्री. होरीलाल बाबु (बधु) पटवा ०७/११/२०१६ न्यु त्रिमुर्ती एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) यांच्या करिता आणि वतीने

ठिकाण: घाटकोपर पश्चिम, मुंबई-४०००८६ न्य त्रिमर्ती एस.आर.ए. सहकारी गहनिर्माण संस्था (मर्यादित) करिता.

दिनांक: ०५ /११/२०२२ मेक्रेटरी अध्यक्ष

जाहिर नोटीस

वकील आर. बी. जगताप कल्याण येथील मे. दिवाणी न्यायाधिश (व. स्तर) साो. यांचे न्यायालयांत

विवाह याचिका नं. १९११ / २०२१ सौ. निलम सचिन डेंगळे (विवाहा आधीचे नाव - निलम कांबळे)

वय ४३ वर्षे, व्यवसाय नोकरी,- सध्या राहणार साई दिपक, रूम नं. १४,जाई बाई शाळे शेजारी, काटेमानिवली, कल्याण (पूर्व), त. कल्याण,जि. ठाणे - ४२१३०६.

विरुध्द श्री. सचिन फकिरा डेंगळे, वय ४५ वर्षे, व्यवसाय बेरोजगार,

सध्याचा पत्ताः साई सोमेश्वर बिल्डींग, वंजार पाडा, देवपाडा, नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड मुळ पत्ताः व्दारा फिकरा राव डेंगळे, मंजुळा अपार्टमेंट, जगताप वाडी, मुरली धाम, नाशिक – ४२११०१ ..सामनेवाला

ज्या अर्थी वरील विवाह अर्ज नं. १९११/२०२१ हा मे. दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) सो. कल्याण येथील न्यायालयात दि. १३/११/२०२१ रोजी दाखल केलेला असून, सामनेवाले श्री. सचिन फकिरा डेंगळे हे अर्जदाराचे पती असून त्यांचे विरोधात अर्जदाराने विवाह घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला आहे. सदर कामी सामनेवाले सचिन फिकरा डेंगळे यांचे शेवटी राहात असलेले व माहित असलेले पत्यावर त्यांना में. कोर्टाने सदर प्रकरणात हजर राहणेस समन्स बजावले होते. परंत सचिन डेंगळे हे त्या पत्यावर बरेच

दिवसांपासन राहात नसल्याचा अहवाल मे. कोर्टास प्राप्त झालेला आहे. त्यानंतर अर्जदाराने में कोर्टाच्या आदेशानुसार सामनेवाले यांचे मुळ गाव नाशिक येथील पत्यावर जाहीर नोटीस देण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार अर्जदार सदर जाहीर नोटीस नाशिक येथे स्थानिक दैनिक प्रातःकाल यात प्रकाशित करीत आहेत. हा अर्जदारास ज्ञात असलेला शेवटचा पत्ता आहे.

वरील प्रमाणे में, कोर्टास अहवाल प्राप्त झाल्याने व सामनेवाले सचिन डेंगळे यांचा सध्याचा पत्ता अर्जदाराकडे उपलब्ध नसल्याने, या जाहीर नोटीस व्दारे सचिन फिकरा डेंगळे यांना या विवाह अर्जा कामी में कोर्टा व्दारे निर्देशित करण्यात येते की, १६/१२/२०२२ या तारखेस आपण सदरच्या विवाह अर्जाच्या सनावणी करीता व आपले म्हणणे मांडणे करीता कल्याण येथील मे. दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) यांचे न्यायालयात आपण प्रत्यक्ष हजर राहून अथवा आपल्या तर्फे विकला व्दारा आपले म्हणणे मे, कोर्टात सादर करावे.

अन्यथा आपले या विवाह अर्जा विषयी काहीही म्हणणे नाही असे विचारात घेतले जावन त्याचा सदर विवाह अर्जावर मे. कोर्ट जो निर्णय घेईल त्यास सामनेवाले स्वतः जबाबदार राहतील, याँची नोंद घ्यावी आज दि. 01/11/22 रोजी माझ्या सहीने व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिली.



सहाय्यक अधीक्षक (न्यायिक) कल्याण न्यायालय (व. स्तर) कल्याण

SCAN STEELS LIMITED

CIN: L27209MH1994PLC076015

Reg. Off: Office No. 104, 105, E-Square, Subhash Road, Vile Parle(East), Mumbai-400057

Telephone: +91-022-26185461; Email: scansteels@scansteels.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

SI	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Financial Year Ended	
No.		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total income from operations	21,055.15	30,721.40	16,201.82	51,776.55	40,119.60	1,00,233.60	
2	Net Profit/ (Loss) for the period							
	(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,079.81)	2,763.73	209.66	1,683.92	3,129.56	6,585.67	
3	Net Profit/ (Loss) for the period before tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(1,079.81)	2,763.73	209.66	1,683.92	3,129.56	6,585.6	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax	(000 57)	0.054.00	10100		0.070.00	5 077 4	
_	(after Exceptional and/or Extraordinary items)	(860.57)	2,054.89	194.03	1,194.31	2,373.63	5,077.4	
5	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	(824.49)	2,018.27	206.44	1,193.77	2,365.39	5,068.9	
6	Paid up Equity Share Capital	(024.43)	2,010.27	200.44	1,130.77	2,000.00	3,000.3	
U	(Face value of Rs. 10/- each)	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.2	
7	Reserve (excluding Revaluation Reserves as shown	0,200.20	0,200.20	0,200.20	0,200.20	0,200.20	0,200.2	
	in the Balance Sheet of previous year)						29,849.8	
8	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each)							
	(not annulized) (Before and after Extraordinary Items)							
	Basic	(1.64)	3.93	0.37	2.28	4.53	9.7	
	Diluted	(1.64)	3.93	0.37	2.28	4.53	9.7	

meetings held on November 04, 2022. The statutory auditors have carried out a Limited Review of the results for the Quarter / Six Months ende The Company has paid Rs. 195.30 Lakhs during the quarter ended June 2022 towards part payment of Right of Recompense (ROR) to Stat

Bank of India, However, the company has submitted written approach letter for waiver of the balance payment of said ROR. The Company is engaged in only one segment viz. Steel Manufacturing and as such there is no separate reportable segment as per IND AS

108 "Operating Segment".

Figures for the previous periods have been regrouped, rearranged and/or reclassified to confirm to the classification of the current period, who necessary. Also the figures of additions and/or substractions have been rounded up/off autometically for reporting at INR in lakhs. The above results are available on the Company's website at www.scansteels.com and BSE website at www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors

Ankur Madaai Whole Time Director DIN: 07002199



बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

नोंदणीकृत मुख्य कार्यालय : झेन जी. रंगुनवाला बिल्डींग, ७८, मोहम्मद अली रोड, मुंबई ४०० ००३

दूर. क्र. : ०२२-२३४२५९६१-६४/०२२-२३११४८०० खाते उर्वरित चौंकशी मिस्ड कॉल : ९५१२००४४०६ टोल फ्री क्र. : १८०० २२० ८५४ आयएफएससी कोड: UTIB0SBMCB1

विक्रीकरिता सूचना

जशी आहे जेथे आहे व जेथे कुठे आहे तत्त्वावर बँकेचा ताबा घेण्यामध्ये खालील वाहनांच्या विक्रीकरिता अधोहस्ताक्षरित यांना दि. ११.११.२०२२ रोजी दु. ४.०० पर्यंत मोहोरबंद लिफाफ्यामधून प्रस्ताव मागवीत आहेत. अन्.

	क्र.	कर्जदार	थकित रक्कम	वाहन/ मॉडेल	राखीव मूल्य	ठेव रु. मध्ये	
	१	अशोक गंगा प्रसाद मौर्या	३५२१९६.००	ईको मारूती टूर्स व्ही/ २०१८	१,५०,०००/-	१५०००.००	
l							

नामने नाम

मुंबई येथे बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या नावे इरठे जमा करण्याकरिता बँक ड्राफ्ट/ पे ऑर्डर/ आरटीजीएस/एनईएफटी प्रस्तावांसह पाठवावे जे जर बोली अयशस्वी असेल तर व्याजाविना व नापरतावा असतील. बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्यालय ८९, मोहदाली रोड, मुंबई ४०० ००३ येथे दि. १४.११.२०२२ रोजी स. ११.०० वा. अधोहस्ताक्षरित यांच्याद्वारे प्रस्ताव उघडण्यात येतील. खुली लिलाव बोली सदर ठिकाणी त्याच वेळी प्रस्तावित करण्यात येईल व त्यांचे प्रस्ताव करण्यात येतील. यशस्वी प्रस्तावदार, बोलीदार यांनी २५% जमा (१०% इरठे रक्कमेसह) बोली रक्कमेकरिता तात्काळ जमा करावे व त्यानंतर लिलाव करण्यात येईल व लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत उर्वरित ७५% जमा करावे अन्यथा बँक कोणत्याही सूचनेविना प्रस्ताव प्रदान करण्याकरिता संपूर्ण रक्कम जमा करेल. कोणतेही कर दंड, प्रभार खरेदीदार यांच्याद्वारे सदर वाहनांवर प्रदानित असतील. इच्छुक खारेदीदार यांनी बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ८९, मोहदाली रोड, मुंबई ४०० ००३ येथे दूर. क्र. ०२२२३४६३६७० वर दि. ०९.११.२०२२ रोजी दु. १२.०० ते ३.०० दरम्यान विक्रीकरिता पडताळणी करावी. विक्रीकरिता कोणत्याही अटी व शर्तींसाठी चौंकशी असल्यास अधोहस्ताक्षरित जीएसटी (गुड्स ॲन्ड सर्व्हिस टॅक्स) यशस्वी बोलीदारांद्वारे वाहनांच्या विक्री मूल्यांवर लागू असेल. बँक सर्व प्रस्ताव सही/-स्विकृत करण्याचा वा कोणतेही प्रस्ताव रद्द करण्याचा अधिकार राखून आहे.

अबुझार रिझवी सहा. महाव्यवस्थापक. ठिकाण : मुंबई दि. ०५.११.२०२२ ए. आर. एम. सी.



बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (स्थापना : १९३९) (मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक) नोंदणीकृत मुख्य कार्यालय : झेन जी. रंगुनवाला बिल्डींग, ७८, मोहम्मद अली रोड, मुंबई ४०० ००३.

द्र. क्र. : ०२२-२३४२५९६१-६४/०२२-२३११४८०० खाते उर्वरित चौंकशी मिस्ड कॉल : ९५१२००४४०६ टोल फ्री क्र. : १८०० २२० ८५४ आयएफएससी कोड: UTIB0SBMCB1 प्रतिकात्मक ताब्यामध्ये मालमत्तेची लिलाव विक्री सुचना

जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे व जेथे कुठे आहे तत्त्वावर खालील निर्देशित मालमत्तेच्या विक्रीकरिता मोहोरबंद बोली मागवीत आहेत जी आता सीक्युरिटी एन्फोर्समेंट नियम, २००२ च्या नियम ६(२)/८(६) च्या अनुच्छेद १३(४) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये सरफैसी कायदा, २००२ अंतर्गत बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यांनी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. खालील निर्देशित मालमत्तेच्या अटींकरिता अधोहस्ताक्षरित यांच्याद्वारे प्रस्ताव मोहोरबंद लिफाफ्यामधून दि.

०६.१२.२०२२ रोजी दु. ४.०० पूर्वी मागवीत आहेत. लिफाफ्यावर खारेदी करताना कृपया मालमत्तेचा खाालील पत्ता निर्देशित करावा. लिलाव दि. ०७.१२.२०२२ रोजी दु. ४.०० वा. आयोजित केला आहे.

कर्जदार व हमीदाराचे नाव	गहाण मालमत्तेचे विवरण (प्रतिकात्म क ताबा)	कंत्राटी व्याज दराने एकूण थकबाकी	राखीव मूल्य	इसारा रक्कम
श्री. अब्दूल रहिम मोह. उमर खान (प्रोप्रायटर मे. समीर बॅग हाऊस)		रु. ६७,०३,४५९.०० दि. ३०.०६.२०२२ अनुसार व पुढील व्याज त्यावरील.	रु. १०३.०० लाख	रु. १०.३० लाख

अटी व शर्ती :

दि. ०५.११.२०२२

ठिकाण : मुंबई

१. लिलाव बीएमसी बँक लि., ८९, मोह. अली रोड, मुंबई ४०० ००३ येथील प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे आयोजित केला आहे.

२. मोहोरबंद लिफाफ्यामधील प्रस्ताव डिमांड ड्राफ्ट/ पे ऑर्डर यांच्यासह प्राधिकृत अधिकारी यांना सादर करावे. इसारा रक्कमेकरिता आदेश बीएमसी बँक लि. यांच्या नावे वसुली विभाग, ८९, मोह. अली रोड, मुंबई ४०० ००३ येथे सादर करावे. कृपया नोंद घ्यावी की, कोणतेही प्रस्ताव दि. ०६.१२.२०२२ रोजी दु. ४.०० नंतर गृहित धरले जाणार

३. मालमत्तेची जशी आहे जेथे आहे व जशी आहे जी आहे आधारावर विक्री करण्यात येईल व इच्छक बोलीदारांनी त्यांच्या कोणत्याही दावे, प्रभार, खर्च, कर, देणगी, थकबाकी व/वा अन्य दायित्व जे मालमत्तेच्या संबंधात आहेत त्या संबंधात चौकशी करू शकतात व जर सदर काही दायित्व व/वा अन्य दायित्व मामलमत्तेच्या संबंधात असल्यास सदर यशस्वी बोलीदार यांच्याद्वारे सदर सादर करावे. मालमत्तेवरील सध्याचे उद्भवलेले दायित्व हे बँकेस ज्ञात नाही आहेत. ४. पात्र/ अटीयुक्त प्रस्ताव व/वा विना इसारा रक्कम ठेव प्रस्ताव तसेच प्रस्ताव जे एजन्ट्स/ तिसरे पक्ष यांच्यासह विचारात घेतले जाणार नाहीत तसेच आम्ही लिलावामध्ये कोणतेही एजन्ट नियुक्त केले नाही आहेत. सदर मालम

त्ता राखीव मूल्याच्या खाली विक्री केली जाणार नाही. लिलाव विक्रीच्या वेळी त्यांचे प्रस्ताव वाढविण्याची संधी

५. कर्जदार/ हमीदार, मालमत्तेचे मालक जर ते इच्छुक असल्यास त्यांनी वैध प्रस्ताव सादर करावे.

६. यशस्वी खरेदीदार यांनी जमा २५% बोली रक्कम तात्काळ ७५% बोली रक्कम जमा करावे व उर्वरित रहिवासी म्हणून प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे विक्रीच्या पृष्टीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत जमा करावे अन्यथा खारेदीदार यांच्याद्वारे रक्कम जमा करावी.

७. बँकेने स्टॅम्प ड्युटी/ अतिरिक्त स्टॅम्प ड्युटी/ हस्तांतरण प्रभार, किरकोळ सोसायटी देखभाल आदी लागू असेल. सर्व अन्य थकबाकी जसे की वैधानित/ गैर-वैधानिक थकबाकी, कर, दर, असेसमेंट, सरकारी व निम्न सरकारी, कर,

टीडीएस व अन्य प्रभार, मूल्य आदी लिलाव मालमत्तेच्या संबंधात जमा करावे. ८. प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे कोणतेही कारण न देता सर्व प्रस्ताव वा कोणतेही रह करण्याचा अधिकार राख्न

९. गहाणवटदार/ कर्जदार प्रस्तावित बोलीदार/ प्रस्तावकर्ता यांना सोबत आणावे व दि. ०७.१२.२०२२ रोजी दु. ४.०० वा. प्रस्ताव उघडण्याच्या वेळी उपस्थित राहावे

१०. अडथळे जर काही असल्यास यशस्वी बोलीदार/ खारेदीदार यांच्या द्वारे प्रदानित वैधानिक थकबाकी जर काही

११. टीडीएस लागू १% प्रस्ताव बोली मूल्य यशस्वी बोलीदार यांच्याद्वारे जमा करावे अन्यथा विक्री मूल्य स्थावर मालमत्तेवरील रु. ५०,००,०००.०० च्या वर विक्री करावी. १२. विक्रीच्या पुढील चौंकशीकरिता कृपया संपर्क साधावा : प्राधिकृत अधिकारी श्री. जावेद पटेल यांना मोबाईल क्र.

९८२१३३४७५३ वर संपर्क साधावा. सरफैसी ॲक्ट २००२ अंतर्गत वैधानित ३० दिवसांची विक्री सूचना कर्जदार/ हमीदार व अन्य संबंधित वरील पक्ष यांनी याद्वारे लिलावाच्या तारखेपूर्वी कर्ज खाते बंद करावे अन्यथा,

मालमत्तेचा लिलाव करावा व थकबाकी जर काही असल्यास तुमच्याकडून व्याज व मूल्यांसह वसुली करण्यात येईल.

सही/-जावेद पटेल प्राधिकृत अधिकारी

बॉम्बे मर्कंटाईल को-ऑप. बँक लि.

FINANCIAL EXPRESS

NOTICE BOARD CORPORATE ASSOCIATE DIARY | APPOINTMENTS, MOVEMENTS, CELEBRATION, HONOURS

UPDATE: (SCI)

SSI observed vigilance awareness week-2022

The Shipping Corporation of India Limited (SCI), A Navratna Public Sector Enterprise under the Ministry of Shipping, Govt. of India, observed Vigilance



Awareness Week (VAW)-2022 on the theme 'Corruption Free India - for a developed Nation' from 31st October 2022 to 6th November, 2022 at Head Office in Mumbai and its regional offices located at New Delhi, Kolkata, Chennai, Haldia, Port Blair. On 31st October 2022, 11.00 Hrs the opening day of VAW-2022, 'Organisation Pledge' was administered by Capt. B. K. Tyagi, Chairperson & Managing Director of SCI and 'Integrity Pledge' was administered by Board

of Directors to employees of SCI in the presence of Chief Vigilance Officer, Mrs. Tanuja Mittal in SCI, Head Office at Mumbai through Phygital mode. Messages of various dignitaries were read out by Board of Directors & Chief Vigilance Officer. During inaugural day, a revamp "Vigilance Kiosk" was inaugurated by the Capt. B. K. Tyagi, C&MD in presence of Board of Directors and Chief Vigilance Officer, Mrs. Tanuja Mittal and employees of SCI in the Reception Lobby. "Vigilance Kiosk" should be used judiciously so that it can contribute positively in the functioning of SCI.

UPDATE: (CR) Shri Jitendra Kumar Tiwari awarded Mahatma Gandhi Ratna Award



Shri Jitendra Kumar Tiwari, Chief Ticket Inspector, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai was awarded Mahatma Gandhi Ratna Award -2022 by Krishna Chouhan Foundation for his humanitarian service during Covid Times to the Rail Passengers and Society.

UPDATE: (BOI) Bank of India Net Profit of Q2FY23 reportedly increased Bank of India, a leading Public Sector Bank posted

a rise by 71% sequentially in Net Profit at Rs. 960 crore in the guarter ended September 30, 2022 (Q2FY23), driven by a steady rise in operating margins. However, the Net Profit has reportedly dropped from Rs 1051 crores (Q2FY22) to Rs 960 crores (Q2FY23) on YOY basis by almost 8%. Bank has demonstrated significant improvement in various important parameters during the second quarter. Operating Profit has jumped to Rs. 3,374 crore up by 26% YoY and by 55% sequentially. Both Return on Assets (RoA) and Return on Equity increased by 18 bps and 321 bps respectively on QOQ basis. With better credit off take,

considerable growth is witnessed in NIM%, which stood at 3.04% thereby improved by 49 bps sequentially. NII stood at Rs. 5,083 crore up by 44% YoY and 25% sequentially. Yield on Advances at 7.21%, increased by 63 bps sequentially and 20 bps YoY. On the recovery front, bank took several steps which has brought down Gross NPA% to 8.51% with a significant decline by 349 bps on YoY basis. The Net NPA% has also declined and touched to 1.92%, down by 87 bps on YoY basis. Credit Cost stood at 0.60%, declined by 61 bps, sequentially and Slippage Ratio improved to 0.30% from 0.69%, sequentially.

UPDATE: (WR) Revision in timings of Vande **Bharat superfast express**

The timings of Train No. 20901/20902 Mumbai Central -Gandhinagar Capital Vande Bharat Superfast Express has been revised w.e.f. 5th November, 2022. According to a press release issued by Shri Sumit Thakur - Chief Public Relations Officer of Western Railway, Train No. 20901 Mumbai Central - Gandhinagar Capital Vande Bharat Superfast Express will arrive/depart Vapi station at 08.00/08.02 hrs instead of 08.04/08.06 hrs, Surat station at 08.55/08.58 hrs instead of 09.00/09.03 hrs, Similarly, in the return direction, Train No 20902 Gandhinagar Capital -Mumbai Central Vande Bharat Superfast Express will arrive/depart Vadodara station at 15.53/15.56 hrs instead of 15.50/15.55 hrs, Vapi station at 18.13/18.15 hrs instead of 18.38/18.40 hrs. The timings of the train at other stations remain unchanged. For detailed information regarding halts & timings, passengers may please visit www.enquiry.indianrail.gov.in.

UPDATE: (WR) **WR observes National Unity Day**



In commemoration of the birth anniversary of Iron

Man of India - Sardar Vallabhbhai Patel, Western Railway observed the National Unity Day. On this occasion, Shri Naresh Lalwani - Senior Deputy General Manager of Western Railway administered the Integrity Pledge to Officers & Staff at WR HQ office at Churchgate on 31st October, 2022. According to a press release issued by Shri Sumit Thakur - Chief Public Relations Officer of Western Railway, the Vigilance Awareness Week is being observed by WR from 31st October to 6th November, 2022. After the administration of pledge, Shri Lalwani inaugurated an exhibition based on vigilance and anti-corruption aspect. This was followed by a seminar on the theme "Corruption Free India for a Developed Nation". The keynote address at the seminar was delivered by Chief Guest Shri L.C. Trivedi – Retired General Manager of East Central Railway. Thereafter, the "Vigilance Bulletin 2022" was jointly released by the Chief Guest, Senior Deputy General Manager & Chief Vigilance Officer (E&S). Shri Lalwani exhorted everyone to inculcate the values of integrity in daily work routine for corruption-free India.

UPDATE: (WR) WR to introduce Valsad -Vadnagar Intercity Express

Western Railway will introduce the inaugural run of the new Valsad - Vadnagar Intercity Express. According to a press release issued by Shri Sumit Thakur, Chief Public Relations Officer of Western Railway, Train No. 09015 Valsad-Vadnagar Superfast Special will depart Valsad at 09.15 hrs to reach Vadnagar at 16:45 hrs, the same day. Similarly, in the return direction Train No. 09016 Vadnagar - Valsad Superfast Special will depart from Vadnagar at 17.20 hrs and reach Valsad at 00.55 hrs, the next day. The Inaugural run of the above trains will be on 3rd November, 2022. Train No. 19009 Valsad-Vadnagar Intercity Express will leave Valsad daily at 05.45 hrs and reach Vadnagar at 12.45 hrs, the same day. Similarly, Train No. 19010 Vadnagar- Valsad Intercity Express will depart from Vadnagar daily at 16.45 hrs and reach Valsad at 00.35 hrs, the next day. The above trains will run regularly from 4th November, 2022. For

detailed information regarding timings of halts and composition, passengers may please visit www.enquiry.indianrail.gov.in.

UPDATE: (WR) WR RPF of Mumbai Division nabs 428 suspects involved in different cases



According to a press release issued by Shri Sumit Thakur - Chief Public Relations Officer of Western Railway, RPF has made a special effort in containing the menace of theft of passenger belongings in Mumbai Division both in suburban and long-distance trains with the help of crime intelligence. Giving impetus to Operation Yatri Suraksha, Western Railway has installed 3897 CCTV cameras including 488 cameras with inbuilt Facial Recognition System (FRS) which contains details of criminals along with their photos which are uploaded in the system to curb crimes against passengers. From Jan 2022 to September 2022, WR's RPF has detected 494 cases of crime against passengers and has apprehended 428 accused, as well as recovered property valued at over Rs. 1.37 crore. At Mumbai Central station, a theft of a passenger's bag containing an Apple Macbook laptop with accessories and cash Rs. 1200/- total value of Rs. 1,33,100/- had been reported in Train No. 12931 at Platform No. 1 at Mumbai Central station and in this connection, a case against unknown person was registered. Subsequently an RPF team was formed at Mumbai Central RPF Post to support GRP/MMCT in detection of the case, and after reviewing and scrolling the vast data over CCTV footage, the suspect person was identified. The photograph of the suspect was uploaded which showed him visiting Vasai Road station frequently. Continuous watch was kept on the suspect and on the basis of inputs received from FRS the suspect was apprehended by the RPF team and handed over to GRP for further necessary action.

UPDATE: (HPCL) **HPCL Q2 results declared**

GMR AIRPORTS INFRASTRUCTURE LIMITED

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of

in the matter of GMR AIRPORTS INFRASTRUCTURE LIMITED (Formerly known as GMR

Infrastructure Limited) having its registered office at Naman Centre, 701, 7th Floor, Opp

Dena Bank, Plot No.C-31, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 40005

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to mak

application to the Central Government (power delegated to Regional Director) under

Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of th

Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passe

at the 26th Annual General Meeting of the Company held on September 27, 2022 t

enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra"

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of th

registered office of the Company may deliver either on the MCA-21 porta

(www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of

his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region Ministry of Corporate Affairs, "Everest", 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 40000

within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the

Petitioner Company at its registered office at the address mentioned below: Nama

Centre, 701, 7th Floor, Opp. Dena Bank, Plot No.C-31, G Block, Bandra Kurla Complex Bandra(East), Mumbai- 400051 For GMR Airports Infrastructure Limited

sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) has reported Revenue from operations of ₹1,14,172 crore for the period July-Sep 2022 registering growth of 30% over Revenue from operations during the corresponding period of

previous year (₹87,600 crore). For the period Apr-Sep 2022, the growth in Revenue from operations was 43% with revenue at \$\mathbb{2}\$,35,621 crore as compared to ₹1,65,186 crore during the corresponding period of previous year. With changed input cost dynamics during Q2 FY22-23, the Company was able to negotiate better prices and partially mitigate the effect of high costs. Nonetheless, high input costs and consequent depressed marketing margins continued to impact the profitability, resulting in Net loss of 2,172 crore during July-Sep 2022 (after factoring one-time grant towards LPG Under-recoveries) as compared to Profit after Tax (PAT) of ₹1,924 crore during the corresponding period of previous year. For the period Apr-Sep 2022, Net Loss was ₹12,369 crore as compared to Profit after Tax (PAT) of ₹3,719 crore during the corresponding period of previous year. HPCL reported consolidated Net Loss of ₹11,033 crore for period Apr-Sep 2022 as compared to consolidated PAT of ₹3,923 crore during the corresponding period of previous year. HPCL refineries at Mumbai and Visakh processed crude thru-put of 4.49 Million Metric Tonnes (MMT) during July-Sep 2022 (2.53) MMT crude processed during the corresponding period of previous year).

APPOINTMENT: (JITO) JITO announces appointment of Chairman and President for the term 2022-24



The Board of Jain International Trade Organization (JITO) has elected Shri Sukhraj Nahar as Chairman and Shri Abhaya Srisrimal Jain as President for the term 2022-24. The new Board of Directors under their leadership, have pledged to continue doing the exemplary work done by their predecessors and take JITO to even greater heights. Jain International Trade Organisation (JITO), is one of the largest professionally managed, not for profit organisation. A large group of enterprising Jain industrialists, businessmen and professionals came together and established JITO in 2007 with the sole objective of upliftment of the society and the nation at large through its 3 core objectives, Economic Empowerment, Knowledge and Service which is ingrained in the DNA of every member of JITO's 30,000+ strong family. Spread across 68 Chapters in India and 27 International locations.

EVENTS, ANNOUNCEMENT, LAUNCHES, CSR INITIATIVES, APPOINTMENTS, MOVEMENTS, CELEBRATION

SCAN STEELS LIMITED CIN: L27209MH1994PLC076015 Reg. Off: Office No. 104, 105, E-Square, Subhash Road, Vile Parle(East), Mumbai-400057

Telephone: +91-022-26185461; Email: scansteels@scansteels.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022 Amount INR (In Lacs), except earning per share data)

SI	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Financial Year Ended	
No.		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022 Audited	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited		
1 2	Total income from operations Net Profit/ (Loss) for the period	21,055.15	30,721.40	16,201.82	51,776.55	40,119.60	1,00,233.60	
3	(before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before tax	(1,079.81)	2,763.73	209.66	1,683.92	3,129.56	6,585.67	
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period after tax	(1,079.81)	2,763.73	209.66	1,683.92	3,129.56	6,585.67	
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)	(860.57)	2,054.89	194.03	1,194.31	2,373.63	5,077.42	
6	and other comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital	(824.49)	2,018.27	206.44	1,193.77	2,365.39	5,068.99	
7	(Face value of Rs. 10/- each) Reserve (excluding Revaluation Reserves as shown	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	
	in the Balance Sheet of previous year)						29,849.80	
3	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) (not annulized) (Before and after Extraordinary Items)	0.0000000	0.000.8	200000	20000		000000	
	Basic	(1.64)	3.93	0.37	2.28	4.53	9.70	
	Diluted	(1.64)	3.93	0.37	2.28	4.53	9.70	

The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 04, 2022. The statutory auditors have carried out a Limited Review of the results for the Quarter / Six Months ended

The Company has paid Rs. 195.30 Lakhs during the quarter ended June 2022 towards part payment of Right of Recompense (ROR) to State Bank of India. However, the company has submitted written aproach letter for waiver of the balance payment of said ROR. The Company is engaged in only one segment viz. Steel Manufacturing and as such there is no separate reportable segment as per IND AS

Figures for the previous periods have been regrouped, rearranged and/or reclassified to confirm to the classification of the current period, whereve necessary. Also the figures of additions and/or substractions have been rounded up/off autometically for reporting at INR in lakhs. The above results are available on the Company's website at www.scansteels.com and BSE website at www.bseindia.com.

YES BANK LIMITED

Annexure-IA- 1) Particulars of the Loan:

Sanction Amt.

2,50,00,000

2,00,00,000/-

1,79,00,000/

32,90,000/-

21,90,000/-

4.83.80.000/- 4.86.44.281.75/-

As contemplated U/s.13(8) of the Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before

the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of

mentioned in the notices U/s.13(2) of the said Act within a period of 60 days.

Facility

Overdraft Facility

(Sub limit of PCFC

Dropline Overdraft

Term Loan I

Term Loan II

Total

PCFC

For and on behalf of the Board of Directors For Scan Steels Limited Ankur Madaan

Registered Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, 400 055.

POSSESSION NOTICE (U/s. Rule 8 (1) - for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of YES Bank Ltd. under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financials Assets

and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sec. 13(12) read with rule 9 of the Security Interest

(Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon the respective borrowers, guarantors mentioned hereunder to repay the amounts

The borrowers having failed to repay the said amount, notice is hereby given to the borrowers and public in general that the undersigned has

taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Sec. 14 / Sec. 13(4) of the said Act read

The respective borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the said properties and any dealing with this property

Details of the mortgaged property and Outstanding Amount

Flat No 604, 6th Floor, Lilium Co-Operative Society Limited, Sector No. R-12, Nahar Amrut

Total Outstanding

as on 11th October, 2019 plus Charges Rs. 34,181/-)

2,11,37,299,20/- as on 31st October, 2019

1,75,80,963.16/- as on 31st October, 2019

27,42,825,03/- as on 8th October, 2019

18,11,205.85/- as on 8th October, 2019

53,71,988.51/- (US 74045.56 @ Rs. 72.08 Per Dollar rate

will be subject to the charge of the YES Bank Ltd. for the respective amount mentioned herein below along with interest thereon at contracted rate.

Shakti, Chandivali, Andheri(E), Mumbai along with Two Car Parking -400072.

Whole Time Director

DIN: 07002199

Royal Cushion Vinyl Products Limited

Cin no: L24110MH1983PLC031395 Shlok" 60 - CD, Govt. Industrial Estate Charkop, Kandivali (W), Mumbai - 400 067 Tel: +91 22 28603514, 16

Email:-legalho83@gmail.com NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and other relevant regulations of SEBI (Listing available on the Company's on the Stock Exchange website at

Place: Mumbai Date: 04th November, 2022,

www.bseindia.com.

Formerly known as GMR Infrastructure Limbed) Regd. Office: Naman Centre, 701, 7th Floor, Opp. Dena Bank, Plot No.C-31, G Block, Bandra BEFORE THE CENTRAL GOVERNMENT (REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION)

'State of Haryana'

Place: New Delhi

Date: November 04, 2022

Website: www.rcvp.in;

Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, November 14, 2022 to interalia consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended September 30, 2022. A copy of the said notice is website at www.rcvp.in and also

> For Royal Cushion Vinyl **Products Limited**

> > Date of Notice

U/s.13(2)

11.11.2019

03.11.2022

Physical

Possession

Sd/- Authorized Officer

YES Bank Ltd

Date of Possessio

Notice

Amount (Rs.)

4,86,44,281.75

(In INR)

Jayesh Motasha Director - 00054236

GMR INFRA DEVELOPERS LIMITED Regd. Office: Nacrusi Center, 7th Ricor G Black, 28/C Blackha Marshall, Marshall

U74999MH2017PLC291718

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT (REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION)

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of GMR INFRA DEVELOPERS LIMITED having its registered office at

Naman Center, 7th Floor G Block, BKC, Bandra Mumbai- 400051. Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government (power delegated to Regional Director) under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the

Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting of the Company held on October 04, 2022 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by

registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region Ministry of Corporate Affairs, "Everest", 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the Petitioner Company at its registered office at the address mentioned below Naman Center, 7th Floor G Block, BKC, Bandra Mumbai- 400051 For and on behalf of GMR Infra Developers Limited

MV Srinivas Director (DIN:02477894)

Place: New Delhi Date: November 04, 2022 GMR GROUP-IDL/1-A/ PREM ASSOCIATES

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

	11EEE TOIL	I I AITHOULAND
1.	Name of corporate debtor	Dropbase Software Private Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	19.08.2014
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	ROC – Jaipur
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U72900RJ2014PTC046095
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Room 1, Basement, Shop No. S-40, JDA Complex Front of Post Office, Murlipura Scheme, Jaipur RJ 302302 IN
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	20.10.2022
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	17th April, 2023
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr. Rajneesh Sharma Reg. No. IBBI/IPA-002/IP-N01013/2020-2021/13249
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Flat no. 101, Sanskar Apartment No.1, Navaratan Complex, Udaipur (Rajasthan) -313001 Email ld: rajneeshsharmacs@gmail.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Flat no. 101, Sanskar Apartment No.1, Navaratan Complex, Udaipur (Rajasthan) -313001 Email ld:cirp.dropbase@gmail.com
11.	Last date for submission of claims	14th November, 2022
12	Classes of creditors, if any, under	N.A.

. The creditors of Dropbase Software Private Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 14th November, 2022 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

other creditors may submit the claims with proof in person, by post or byelectronic IV. The Admission of class is to be made in accordance with Chapter IV of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons)

Form E: Claim submitted by authoised representative of workmen or an employee Form F: Claim by creditors (other than Financial Creditors and Operational Creditors) V. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Date: 01st November, 2022

Form CA: Claim by Financial Creditors in a class

Form D: Claim by workmen or an employee

B.V.N Rao

Director (DIN:00051167)

For GMR Airports Infrastructure Limited

GMR GROUP-GIL/180-A/ PREM ASSOCIATE

DROPBASE SOFTWARE PRIVATE LIMITED RELEVANT PARTICULARS

1.	Name of corporate debtor	Dropbase Software Private Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	19.08.2014
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	ROC - Jaipur
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U72900RJ2014PTC046095
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Room 1, Basement, Shop No. S-40, JDA Complex Front of Post Office, Murlipura Scheme, Jaipur RJ 302302 IN
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	20.10.2022
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	17th April, 2023
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr. Rajneesh Sharma Reg. No. IBBI/IPA-002/IP-N01013/2020-2021/13249
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Flat no. 101, Sanskar Apartment No.1, Navaratan Complex, Udaipur (Rajasthan) -313001 Email ld: rajneeshsharmacs@gmail.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Flat no. 101, Sanskar Apartment No.1, Navaratan Complex, Udaipur (Rajasthan) -313001 Email Id:cirp.dropbase@gmail.com
11.	Last date for submission of claims	14th November, 2022
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	N.A.
13.	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	N.A.
14.	(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives	Web link.https://bbi.gov.in/home/downloads Physical Address: NA

are available at: NA. I. Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Dropbase Software Private Limited on 20th October 2022

III. The financial creditors shall submit their claims with proof by electronic meansonly. All

Regulation, 2016. The claims with proof is to be submitted in following forms along with documentary proof in support of claims: Form B: Claim by Operational Creditors except workmen& employees Form C: Claim by Financial Creditors

> Rajneesh Sharma Interim Resolution Professional IBBI/IPA-002/IP-N01013/2020-2021/13249

PRISMX GLOBAL VENTURES LIMITED

Registered Office: 1st Floor Purva Building, Teipal Scheme Road No. 3. Vile Parle (E), Mumbai 400057 | Tel: +91-9136993920

E-mail: infogromo@gmail.com; Website: www.gromotrade.com. Corporate Identity Number: L74110MH1973PLC016243 FOR THE ATTENTION OF THE HOLDERS OF PARTLY PAID- UP EQUITY SHARES

FIRST REMINDER NOTICE

(LAST DATE OF PAYMENT MONDAY, 21 NOVEMBER, 2022) The Board of Directors of the company at its meetings held on 29, October, 2022, approved issuance of a 'First Reminder Notice' to the holders of partly paid up

equity shares who have not yet paid the call money (First and Final Call Money). The company has sent the First Reminder Notice dated October 29, 2022 to the holders of partly paid up equity shares who have not yet paid the money.

3. The holders of partly paid up equity shares of the company may note that failure to pay the call money on or before 21st November, 2022 shall render the partly paid up equity shares of the company (including the amount already paid thereon) liable

to be forfeited in accordance with the provisions of the Articles of Association of the company and the Letter of Offer dated 8, March 2022. First Reminder Notice together with the instructions and Payment Slip can be downloaded from the http://www.gromotrade.com/. The payment of call money can be made by submitting the Cheque / Demand Draft

and send to Registrar and Transfer Agent Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. No 9, Shiv Shakti Industrial Estate, Ground Floor, J R Boricha Marg, Near Lodha Execelus, Lower Parel, Mumbai, Maharashtra, 400011 on or before 5.00 PM (IST) Monday, November 21, 2022.

Please read instructions set out in the first Reminder before making payment.

The Holders of Partly paid up equity shares of the company may seek clarifications on any query related to the payment of call money through 022-23010771 (operational from Monday to Saturday between 10 A.M (IST) to 6.00PM (IST)).

This First Reminder Notice is solely intended for payment of call money by the Holders of Partly paid up equity shares who have not yet paid the call money. This Notice does not constitute an offer or solicitation of an offer to purchase or sell, any securities of the Company.

> PRISMX GLOBAL VENTURES LIMITED Ravindra Bhaskar Deshmukh

> > Director

DIN - 00290973

Making A Small Message Go A Long Way ...

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI Nikharge Advertising, Borivali (W), Phone: 28921255 Mobile: 9322210176 Ronak Advertising n. ne · 71012345 Mobile: 9324102060/ 9820152753 SHAH Publicity Rahul Advertising Borivali West 022-28927421 / 9930898947 Vashi, Phone: 022-65119998 Mobile: 9820200044 M.S. Advertising, Bhayander (E), Phone: 022-28160100 Mobile: 9769711727 S.Kumar Publicity, Vashi, vashi, Phone: 27898472 Mobile: 9820889848 Sugo Advertising, Vasai (W), Phone : 7756982329/ 7028565571 Siba Ads & Communications, Vashi, Phone: 27892555/61372555 Ashwini Communication, Thane (W). Phone: 2544 5007. Mayuresh Publicity, Virar (W). Virar (W). Phone : 0250 – 2503913. Mobile : 9923935556 Mangal Advtg & Consultancy, Thane (W). Phone : 2538 8134 Mobile: 9869197367 Plasma Advertising. Panvel. Phone : 022-27461970

Date: 4th November, 2022

Place: Mumbai

Classifieds

financialexp.epapr.in

Date: 03.11.2022, Place: Mumbai

04-Nov-22

Bhubaneswar

with Rule 9 of the said Rules.

Cust ID

1301597

Name of

Borrower

Global Import

Export (Prop.

Dipti Giridhar,

(Borrower),

Sandhya

Giridhar &

Manikkumar

Arunkumar

Mortgagors)

(Co-borrowers &

that secured asset

Chawla

Manik Chawla)